



Listing Compliance and Legal

Regulatory BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

BSE Scrip Code: 532749

Listing and Compliance

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G

Bandra Kurla Complex,

Bandra (East),

Mumbai - 400 051

NSE Symbol: ALLCARGO

August 16, 2021

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement pertaining to unaudited financial results of the Company

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, attached herewith the copies of advertisement published in newspapers viz. The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) on August 15, 2021 pertaining to unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2021.

The above information is also made available on the Company's website www.allcargologistics.com

Kindly take the same on record.

Thanking you, Yours faithfully, For Allcargo Logistics Limited



Devanand Mojidra
Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

FLUIDOMAT LIMITED

n Tel.no.: 91-731-2564820 AN EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

373.57 Total Income from Operations let Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional nd/or Extraordinary items) 122.54 18.26 539.54 Net Profit/ (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items) 140.15 18.26 539.54 let Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional ind/or Extraordinary items) 109.25 12.72 398.63 nd/or Extraordinary items)

otal Comprehensive Income for the period (Comprising ProfitiLoss) for the period (after Tax) and other comprehensive

come (after tax)

quity Share Capital (Face value of Rs.10/-)

arnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and

liscontinued operations). 492.70 492.70 492.70

Key Standalone Unaudited Financial Information
Particulars Quarter Ended 30.06.2021 Quarter Ended 30.06.2020 31.03.2021 123.55 23.64 439.74

The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange webliste (www.besindia.com) and on the company website (www.fluidomat.com).

For and on behalf of the Board of Directors (ASHOK JAIN) CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR DIN : 00007813

Dated: 14.08.2021

all Carco logistics ltd.

ALLCARGO LOGISTICS LIMITED (CIN: L63010MH2004PLC073508) Regd. Off.: 6th Floor, Avashya House, CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098 Tel No.: +91 22 6679 8100

Website: www.allcargologistics.com Email:investor.relations@allcargologistics.com THE AV VASHYA GROUP

			(Rs. in Lak	ths except Earn	ing Per Sha	
Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2021	Quarter ended March 31, 2021	Quarter ended June 30, 2020	Year ended Marc 31, 2021	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited	
1	Income					
а	Income from Operations	3,44,925	3,34,931	2,07,755	10,49,8	
b	Other Income	989	1,076	1,606	5,5	
	Total Income (a+b)	3,45,914	3,36,007	2,09,361	10,55,3	
2	Net Profit for the period before tax and before exceptional and/or extra ordinary items but after share of profits from associates and joint ventures	13,396	9.670	3,647	26,4	
3	Net Profit for the period before tax and after exceptional and/or extra ordinary items but after share of profits from associates and joint ventures		,		,	
4	Net Profit for the period after tax and after exceptional and/or extra ordinary items but after share of profits from associates and ioint ventures	17,875	1,552 591	3,297 2,982	15,9	
5	Net Profit for the period after tax, non-controlling interest and share of profit from associates and joint ventures.	11,720	5,371	4,793	17,2	
6	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] attributable to equityholders	13,318	4,092	6,272	17,7	
7	Equity Share Capital	4,914	4,914	4,914	4,9	
8	Reserves (excluding Revaluation Reserve)	1,014	1,014	1,017	2,23,4	
9	Earnings Per Share (Face Value of Rs. 2/- each) (not annualised for the quarters) (for continuing and discontinued operations)				2,20,1	
	1. Basic :	4.77	2.19	1.95	7.	
	2. Diluted:	4.77	2.19	1.95	7.	

The statement of unaudited consolidated financial results for the quarter ended June 30, 2021 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 13, 2021. The Statutory Auditors have conducted review of these results pursuant to the requirements of Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. There are no qualifications in the report issued by the auditors. Key numbers of standalone unaudited financial results for the quarter ended June 30, 2021, duly approved by the Board of Directors of

the Company, in accordance with the provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 are

Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2021 (Unaudited)	Quarter ended March 31, 2021 (Audited)	Quarter ended June 30, 2020 (Unaudited)	Year ended March 31, 2021 (Audited)
1	Total Income from Operations (net)	70,156	69,711	37,495	1,97,043
2	Profit before tax and before exceptional items	24,753	1,418	9,453	20,255
3	Profit/(Loss) after tax and after exceptional items	24,962	1,395	9,465	19,135

The figures of the quarter ended March 31, 2021 are the balancing figures between audited figures in respect of full financial year upto March 31, 2021 and the unaudited published year-to-date figures upto December 31, 2020 being the date of the end of the third quarter of that financial year, which were subject to limited review

1 [Particulars	Quarter ended June 30, 2021	Quarter ended March 31, 2021	Quarter ended June 30, 2020	Year ended March 31, 2021
- 1	Other income includes dividend from wholly owned subsidiaries and associates	20,315	-	7,653	15,302

Particulars	Quarter ended June 30, 2021	Quarter ended March 31, 2021	Quarter ended June 30, 2020	Year ended March 31, 2021
Profit on sale of Land	1,152	-	-	-
Container Freight Station revenue of prior year as entitlement is				
established pursuant to court order	3,825	-	-	-
Severange Payment (net off provisions for reversals)	(498)	-	-	-
Provision for claims receivable and advance		(407)	(350)	(757)
Loss on fair value of assets held for sale	-	(7,711)	-	(9,776)
Total	4,479	(8,118)	(350)	(10,533)

The Board of Directors in their meeting held on November 08, 2019, approved the Scheme of Amalgamation (Merger by Absorption) under the Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 of Hindustan Cargo Limited (a wholly owned subsidiary of the Company) with the Company and their respective shareholders, subject to the approval of the Hon'ble National Company Law Tribunal (NCLT) and other requisite approvals. The final hearing and approval of the said Scheme is completed by the Hon'ble NCLT subsequent to the end of current quarter, however pending the receipt of final order the merger has not been given effect in the current financial statements

The Group as at the date of approval of these financial results has made assessment of possible impacts that may result from the COVID -19 pandemic on the carrying value of current and non-current assets considering the internal and external information available as a the said date and to the extent possible. The Group, based on the above analysis and assumptions used, believes that the carrying value of these assets are recoverable. The impact of COVID -19 pandemic may be different from the estimated as at the date of approval of these financial results and the Group will continue to closely monitor any material changes to future economic conditions.

The following events relates to one of the subsidairy of the Group Gati Limited and its step down subsidiaries Subsequent to the quarter end, Gati Limited has sold its 69.79% stake in its subsidiary Gati Kausar India Limited ("Gati Kausar") by way of entering into Share Purchase Agreement ("SPA") among the Contracting Parties i.e. (i) Gati Limited as a Promoter, (ii Mandala Capital AG Limited as an Investor, and (iii) Gati Kausar India Limited as a Company. Accordingly Gati Kausar has ceased to be the Gati's Subsidiary with effect from July 14, 2021.

The managerial remuneration paid to the former Executive chairman and Managing Director (CMD) and current Deputy Managing Director of Gati Kintetsu Express Pvt Ltd (GKEPL), subsidiary of Gati Limited, for the year ended March 31, 2021 has exceeded the limit prescribed under section 197 read with Schedule V of the Companies Act, 2013 by Rs. 275 lakhs, has been approved by the respective board / shareholders.

The Board of directors of the Company in its meeting held on June 11, 2021 has approved and given its consent to the scheme of demerger under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 whereby the contract logistics business of its joint venture entity namely Avvashya CCI Logistics Private Limited will get transferred to Avvashya Supply Chain Private Limited (formerly known as South Asia Terminals Private Limited) a wholly owned subsidiary of the Company, on the going concern basis with mirror shareholding, subject to the approval of the National Company Law Tribunal and other requisite approvals.

"The Company vide its letter dated July 21, 2021 has intimated BSE Limited and National Stock Exchange of India Limited (the "Stock Exchanges") that it has received initial public announcement made by Inga Ventures Private Limited, manager to the offer, on behalf of Mr Shashi Kiran Shetty, Talentos Entertainment Private Limited and Avashya Holdings Private Limited, members of the Promoter and the Promoter group company, wherein they have reinitiate the process and express their intention to, (a) acquire all the fully paid up equity shares of the Company, having face value of INR 2/- each ("Equity Shares"), that are held by public shareholders, either individually/ collectively or together with other members of the Promoter Group, as the case may be; and (b) consequently voluntarily delist the equity shares from the Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where the Equity Shares are presently listed (the Delisting Proposal), in terms of the applicable provisions of the SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("Delisting Regulations")

Subsequently, the Board of Directors of the Company in their meeting held on August 6, 2021 have approved the Delisting Proposal and decided on the process of proceeding with the delisting by seeking the approval of the shareholders of the Company by way of special resolution through postal ballot in accordance with the Delisting Regulations. The floor price of the delisting Offer is Rs.148.01 per Equity Share which is determined in accordance with Regulation 20(2) of the Delisting Regulations read with Regulation 8 of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011.

In accordance with approval of the Board of Directors of the Company in its meeting held on Friday, June 11, 2021, during the current quarter, the Company has subscribed and its subsidiary Gati Limited has allotted 10,23,020 Equity Shares of face value of Rs. 2 each ("Equity Shares") at a price of Rs. 97.75/- per Equity Share at a premium of Rs. 95.75/- per Equity Share, aggregating up to Rs. 1,000 lakhs and issued 71,61,120 Equity Warrants at a Price of Rs. 97.75/- per Equity Warrants with the Company having the right to apply for and be allotted 1 (One) Equity Share of the face value of Rs. 2/- each of Gati Limited at a premium of Rs. 95.75/- per equity share for each Equity warrant within a period of 18 (Eighteen) months from the date of allotment of the warrants, aggregating up to Rs. 7,000 lakhs, being the Promoter of Gati Limited on Preferential issue basis in accordance with Chapter V of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 ("SEBI ICDR Regulations"), as amended, and in compliance with applicable laws and regulations. Consequently, the shareholding of the Company in Gati Limited increased to 47.30% of the enhanced paid up equity share capital of the Gati Limited and on fully diluted basis it is 50.20% (after the conversion of the Equity Warrants). Further, the Company has paid the 25% of the Equity Warrants amount on upfront basis during the quarter and remaining 75% will be paid on the exercise of the option of conversion of the warrants.

The Board of Directors of the Company has approved acquisition of 85% equity stake in Speedy Multimodes Limited by its Wholly Owned Subsidiary, Allcargo Projects Private Limited from Beyond Properties Private Limited at total consideration of Rs.102 crores, subject to closing of certain pre-conditions.

3 The above is an extract of the detailed format of the Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results are available on the websites of Stock Exchanges i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where Securities of the Company are listed and on the Company's website (www.allcargologistics.com).

For and on behalf of Board of Directors Allcargo Logistics Limited

Shashikiran Shetty Chairman & Managing Director (DIN: 00012754)

Sd/-

tegrated Logistics Solutions. Designed with Ingenuity. Delivered across the Globe.

Date : August 13, 2021

Place: Mumbai



WINMORE LEASING & HOLDINGS LTD

Regd. Office: Ashiana 69-C Bhulabhai Desai Road Mumbai - 400 026

Tel. No.: 022-23686618 E-mail Id: ho@hawcoindia.com CIN No.: L67120MH1984PLC272432; Website: www.winmoreleasingandholdings.com Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended 30-06-2021

	STAN	DALONE	CONSOL	IDATED
Particulars	3 months ended 30/06/2021	3 months ended 30/06/2020	3 months ended 30/06/2021	3 months ended 30/06/2020
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
Total income from operations	3.49	3.03	454.82	123.39
Net Profit/ (Loss) for the period (before tax,				
Exceptional and/or Extraordinary items)	0.20	(0.06)	(103.70)	(545.90)
Net Profit/ (Loss) for the period before tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	0.20	(0.06)	(103.70)	(545.90)
Net Profit/ (Loss) for the period after tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	6.07	4.24	(120.10)	(541.60)
Total Comprehensive Income for the period				
[Comprising Profit/ (Loss) for the period				
(after tax) and other				
Comprehensive Income (after tax)]	38.00	10.98	(88.17)	(541.83)
Equity Share Capital	99.89	99.89	99.89	99.89
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in 4he Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-
Earnings Per Share (of ₹ 10 each) (for continuing				
and discontinued operations) Basic & Diluted	0.61	0.42	(12.02)	(54.92)
Note: 1) The above is an extract of the detailed format of Quart 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirem Results is available on the websites http://	ents) Regulation	s. 2015. The full	format of the Q	uarterly Financia

HEM HOLDINGS AND TRADING LIMITED

Registered Office: 601/602A, Fair Link Centre, Off Andheri Link Road, Andheri (West), Mumbai- 400053, CIN: L65990MH1982PLC026823 | Email: compliance@hemholdings.com Extracts of Unaudited Standalone Financial Results for Quarter ended 30th June, 2021

(Rs in Lacs Quarter Ended Year Ended **Particulars** 30.06.2021 31.03.2021 30.06.2020 (Audited) (Unaudited) (Audited) Total Income from Operations 0.00 4.06 4.06 Net Profit/(Loss) from operations before exceptional items and tax (4.26)2.26 (4.62)(6.23)Net Profit/(Loss) before tax (4.26)2.26 (4.62) (6.23)Net Profit/(Loss) for the period after tax (4.62) (4.26)2.26 (6.23)Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and 0.54 0.83 (5.26)(8.99)other Comprehensive income for the period) Paid-up equity share capital 24.00 24.00 24.00 24.00 (Face Value of the Share shall be indicated) 10.00 10.00 10.00 10.00 Earnings Per Share of Rs 10/- each (not annualised): (1.78) (1.78) 0.94 (1.93)(2.60)b) Diluted 0.94 (1.93)(2.60)

 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock exchange website www.bseindia.com and on the Company website www.hemholdings.com.

). The above results were reviewed by Audit Committee in its meeting held on 14th August, 2021 and approve by the Board of Directors in its meeting held on 14th August, 2021 and the Limited Review of the same has en carried out by the Auditors.

For, Hem Holdings and Trading Ltd

Date: 14.8.2021 (Sangeeta Ketan Shah Place : Bhilai Directo

WESTERN MINISTIL LIMITED

CIN: L28932MH1972PLC015928

Regd Office: Mittal Tower, 'A' Wing, 16th Floor, Nariman Point, Mumbai - 400021. Tel: 022-40750100 | Fax: 022-22044801 | Email: info@westernministil.com

EXTRACT STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2021

	(RS. In Lakns, unless othe						
Sr.			Quarter Ende		Year Ended		
No.	Particulars Particulars	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021		
NO.		Unaudited	Audited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations (Net)	_	_	_	-		
2	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	(2.60)	(1.89)	(2.72)	(14.07)		
3	Net Profit/(Loss) for the period after tax						
	(after Extraordinary activities)	(2.60)	(1.89)	(2.72)	(14.07)		
4	Total Comprehensive Income for the period after						
	tax and Other Comprehensive Income (after tax)	-	-	-	-		
4	Equity share Capital	215.72	215.72	215.72	215.72		
	(Face value Rs.10 per share)						
5	Reserve excluding revaluation reserves as per						
	Balance sheet of previous accounting year.	-	-	-	(619.19)		
6	Earning per share (EPS) FV of Rs. 10/- each						
	(a) Basic and diluted EPS before Extraordinary items	(0.12)	(0.09)	(0.13)	(0.65)		
	(b) Basic and diluted EPS after Extraordinary items	(0.12)	(0.09)	(0.13)	(0.65)		

1) This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on Stock Exchange website viz. www.bseindia.com and Company's website www.westernministil.com

The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 13 August 2021.

For and on behalf of the Board of Directors

For Western Ministil Limited

P. S. Parikh - Directo

Date: 13th August, 2021 DIN: 00106727

BRADY & MORRIS ENGG. COMPANY LIMITED

CIN No: L29150MH1946PLC004729

Registered Office: 'Brady House', 4th Floor, 12-14 Veer Nariman Road Fort, Mumbai 400001. Tel.: (022) - 22048361-65 Fax : (022) - 22041855 E-mail: bradys@mtnl.net.in Website: www.bradymorris.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

	THE QUARTER EI	NDED JUN	E 30, 202	1 (Rs. In Lak	hs except EPS)
		Q	uarter ende	ed	Year ended
	Particulars	30.06.2021	30.06.2020	31.03.2021	31.03.2021
		Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income from Operation	848.17	549.20	1210.42	3,888.63
2	Net Profit/(Loss) for the period				
	(before Tax, Exceptional items)	87.02	3.52	51.53	266.39
3	Net Profit / (Loss) for the period before				
Ш	tax (after Exceptional items)	87.02	3.52	51.53	266.39
4	Net Profit / (Loss) for the period after				
	tax (after Exceptional items)	63.69	2.87	82.49	262.85
5	Total Comprehensive Income for the				
	period [Comprising Profit / (Loss) for				
	the period (after tax) and Other				
Ш	Comprehensive Income (after tax)]	63.69	2.90	92.78	273.18
6	1. 2	225.00	225.00	225.00	225.00
7	Reserves (excluding revaluation				
	reserve) as shown in the audited				
Ш	balance sheet of the previous year	-	-	-	449.72
8					
	continuing and discontinued operations)				
	Basic (in Rs.)	2.83	0.13	3.67	11.68
\sqcup	Diluted (in Rs.)	2.83	0.13	3.67	11.68

NOTES: The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS'), notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015.

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board o Directors at their meeting held on 14/08/2021. These results have been subjected to limited review by Statutory Auditors of the Company and expressed an unqualified opinion thereon. The format of the above results as prescribed in SEBI's Circular CIR/CFD/CMD/15/2015 dated 30th November, 2015 has been modified to comply with the requirements of SEBI's circula

dated 5th July, 2016, Ind AS and Schedule III (Division II) of the Companies Act, 2013. The Figures of March 31, 2021 quarters are the balancing figures between audited figure: in respect of the full financial year upto March 31,2021 and unaudited published year to date figures upto 31st December, 2020, being the date of end of third quarter of the financial year which is subject to limited review.

The Company has considered the possible effects that may result from the pander relating to COVID-19 on the financial results. In developing the assumptions relating to the possible future uncertainties in the global economic conditions because of thi pandemic, the company, as at the date of approval of these financial results has used internal and external sources of information and economic forecasts. The company has performed sensitivity analysis on the assumptions used and based on current estimate expects that there is no material impact.

The above unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 202 are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of th Company (www.bradymorris.in).

The segmant reporting as defined in Ind AS 108 is not applicable.

Previous Period's figures have been regrouped / restated, wherever considered necessar to confirm current period classification

FOR BRADY & MORRIS ENGINEERING CO. LTD

்டு C.J.GELATINE PRODUCTS LIMITED

CIN-L24295MH1980PLC023206

Regd. Office: Plot No. 237, Azad Nagar Rahivashi Sangh, Acharya Donde Marg, Sewree (W) Mumbai - 400015 (M.H.)Tel: 07480-423308, 423301 Email: cjsecretarial@gmail.com + Web: http://www.cjgelatineproducts.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

		(R	s. in Lacs ex	cept EPS)
	Particulars	Quarter Ended 30/06/2021 Unaudited	Quarter Ended 30/06/2020 Unaudited	Year Ended 31/03/2021 Audited
1.	Total Income from Operations (Net)	683.38	786.37	3903.38
2.	Net Profit /(Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary item)	0.71	8.25	39.38
3.	Net Profit /(Loss) for the period (before tax (after exceptional and/or extraordinary items)	0.71	8.25	39.38
4.		0.71	8.25	34.65
5.		0.71	8.25	34.65
6. 7.	Paid-up Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve)	481.33	481.33 -	481.33 0.94
8.	Earning per Share (of Rs.10/- each) Basic: Diluted:	0.01 0.01	0.17 0.17	0.72 0.72

NOTE: The above is an extract of the detailed format of quarterly financial results filled with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the website of stock exchange (www.bseindia.com) and on the Company's website (www.cjgelatineproducts.com)

For C.J.Gelatine Products Limited

Jaspal Singh Place: Bhopal Chairman & Managing Director Date: 14/08/2021 DIN: 01406945

NIRAV COMMERCIALS LIMITED

(CIN: L51900MH1985PLC036668) Regd. Office: Plot No. W-50, MIDC Industrial Area, Taloja - 410208 Dist. Raigad. Telephone: 022-24949538 Fax: 022-40457150; E-mail: nirav@associatedgroup.com;

Website: www.associatedgroup-investors.com/ncl
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021. (₹ in Crores) Quarter Quarter Year ended ended ended **Particulars** 30.06.2021 30.06.2020 31.03.2021 Un-Audited Un-Audited Audited Total Income from Operations (Net) 1.85 1.18 15.08 Net Profit/(Loss) from the period (before Tax 0.03 0.18 9.32 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) from the period before Tax 0.03 0.18 9.32 (after Exceptional and/or Extraordinary items) 0.02 Net Profit/(Loss) from the period after Tax 0.13 9.27 (after Exceptional and/or Extraordinary items) 0.02 0.13 9.28 Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 0.39 0.39 0.39 Reserve (excluding revalution reserves as shown in the 22.36 Balance Sheet of Previous year) Earning per share (before extraordinary items) (of ₹ 10/- each) (not annualised) a) Basic ₹ 236.54 b) Diluted ₹ 236.54 Earning per share (after extraordinary items) (of ₹ 10/- each) (not annualised) : 236.54 a) Basic ₹ b) Diluted ₹ 236.54

Note: 1 The above statement of Un-Audited Financial Result have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 14.08.2021.

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the Quarterly/Annual Financial are available on Stock Exchange websites (www.bseindia.com) and the company website (www.associatedgroup.com).

The result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under

The above financial result have been subjected to "Limited Review" by the Statutory Auditor of the Company. The Company's operations and financial results for the quarter have been impacted by the lockdow imposed to contain the spread of COVID-19. The operations gradually resumed with requisite precautions during the quarter with limited availability of workforce and disrupted supply chain. The Company has assessed the impact of pandemic on its financial results/position based on the internal and externa information available up to the date of approval of these financial results. However the company believes that the pandemic is not likely to impact the carrying value of the assets. The Company continues to monitor the economic effects of the pandemic while taking steps to improve its execution efficiencies and the financial outcome

The Provision for Deferred Tax has been made at the end of the financial year. -igures of previous period's / year's nave been regrouped / rearranged whereeve

8 Company operates in single business segment i.e. manufacturing of Aluminium Products

For Niray Commercials Ltd

Place : Mumbai Dated: 14th August, 2021

(CA. Raghav Daga) Managing Director DIN-00084553

SAGAR SYSTECH LIMITED

CIN: L65990MH1984PLC032779

Registered Address: 12A/1, New Sion C.H.S. Ltd., Opp. S. I. E. S College, Sion (West), Mumbai - 400 022. • Tel : (022) 26232051/ 24018219 E-mail: info@sagarsystech.com • Website: www.sagarsystech.com

Unaudited Financial Results for the Quarter Ended 30-06-2021

	Unaudited Financial Results for the Quarter Ended 30-06-2021							
				(Rs.	in Lakhs)			
Sr.			Quarter Ended		Year Ended			
No.	PARTICULARS	30.6.2021	31.3.2021	30.6.2020	31.3.2021			
		Unaudited	Audited	Unaudited	Audited			
1	Total Income from Operations	3.26	-	1.27	8.59			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(0.42)	(4.10)	(1.28)	(6.33)			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(0.42)	(4.10)	(1.28)	(6.33)			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(0.42)	(4.10)	(1.28)	(6.33)			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	14.08	(2.23)	289.89	384.49			
6	Equity Share Capital	32.00	32.00	32.00	32.00			
7	Reserves (Excluding Revaluation Reserve in Last Audited Accounts)				48.41			
8	Earning Per Share (F. V. Rs. 10/- each)							
	a. Basic:	(0.13)	(1.28)	(0.40)	(1.98)			
	b. Diluted:	(0.13)	(1.28)	(0.40)	(1.98)			

The above results as reviewed by the Audit Committee have been approved at the meeting of the Board of Directors held on 13th August 2021. The statutory auditors have expressed an unqualified audit opinion. These financial statements are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment

rules thereafter. The Company adopted Indian Accounting Standards ("Ind AS") from 1st April 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind AS 34 Interim Financial Reporting prescribed under Sec 133 of the Companies Act. 2013 read with the relevant rules issued there under. The date of transition to Ind AS is 1st April, 2016.

The figure for the previous periods have been re-grouped, wherever necessary. The above is an extract of detailed format of Quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange's website

www.bseindia.com and company's website www.sagarsystech.com For & on behalf of SAGAR SYSTECH LIMITED

MEENA MUKESH BABU MANAGING DIRECTOR DIN: 00799732

Place: Mumbai PAVAN G MORARKA Date: 13-08-2021 CHAIRMAN DIN : 00174796 Place: Mumbai Date: 14.08.2021

आरटीई अनुदानात ३७०० कोटींचा घोटाळा?

उच्च न्यायालयात याचिका दाखल

नागपूर / वार्ताहर

केंद्र सरकरकडून दिलेल्या आरटीई अनुदानात मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी संस्थानिकांनी नागपूर खंडपीठाकडे केली आहे. ही चौकशी सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनीच करावी अशी मागणी २५ शाळा संस्थांनी एका याचिकेतून केली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात ३७०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अशी माहिती विधितज्ज्ञ भान्दास कुलकर्णी यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या प्रकरणाची लवकरच अंतिम सुनावणी होईल असेही त्यांनी सांगितले.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आरटीई कायदा काढण्यात आला. या कायद्यांमुळे आर्थिक दुर्बल किंवा गरीब कुटुंबातील

मलांना चांगल्या शाळेत मोफत शिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांची फी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार शाळा संस्थांना अनुदान देते. यामध्ये केंद्राचा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के वाट असतो. यात २०१७ पासून हा निधी वाटप न झाल्याचा आरोप शाळा संस्थांकडून करण्यात येत आहे. यात केंद्र सरकारकडून आतापर्यंत दरवर्षीय राज्याला अनुदान राशी देण्यात आली आहे. पण राज्याने केंद्राकडून अनुदान मिळाले नाही म्हणून शाळा संस्थांना अद्याप निधी दिला नाही, असे सांगितले जात आहे. पण जेव्हा शाळा, संस्थांनी माहिती अधिकारात ही माहिती मागितली तेव्हा मात्र केंद्र सरकारकडून देण्यात आलेले ४४०१ कोटी रुपये आरटीईचे अनुदान दिले असताना यात राज्याला केवळ ७१७ कोटी रुपये मिळाले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे उर्वरित ३७०० कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी शाळा संस्थानिकांनी केली आहे.

असे मला वाटत नाही. होत असेल तर

त्या ऐक्यामध्ये सहभागी होण्याची

आणि कणाच्याही नेतत्वाखाली काम

करण्याची माझी तयारी आहे.' असे आठवले म्हणाले. 'प्रकाश आंबेडकर

हे पुढे आल्याशिवाय आरपीआयच्या

ऐक्याला काही अर्थ नाही. ते येत असतील तर माझी तयारी आहे.' असे

आठवले यांनी स्पष्ट केले.

मते खाण्याचे राजकारण करून सत्ता मिळत नाही

अमरावती / वार्ताहर

वंचित बहजन आघाडीने गेल्या निवडणुकीमध्ये एकट्याच्या बळावर लढण्याचा प्रयोग केला. पण त्यांचा एकही आमदार, खासदार निवडून आला नाही. केवळ मते खाण्याचे काम केले गेले आणि मते खाण्याचे राजकारण करून सत्ता मिळत नाही, असा बोचरा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांना लगावला आहे.

अमरावती दौऱ्यावर असलेल्या आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. रिपब्लिकन ऐक्य होऊ शकेल का, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर उत्तर देताना, लोक तर सगळे म्हणतात हाय हाय... लोक तर सगळे म्हणतात हाय हाय... रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचे काय... असा शेर त्यांनी बोलून दाखवला.

रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे अशी माझी नेहमीच भूमिका राहिली आहे. मात्र, सध्या तसे काही होईल

बाबासाहेब तुम्ही असाच इतिहास सांगत राहा

कराड / वार्ताहर

पोलिसांनी चायनीज मांजा विक्री व खरेदी करू नये अस आवाहन करूनहा सातारा जिल्ह्यात सरास चायनीज मांजा विक्री व खरेदी होत आहे.या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये एक तरुण जखमी झाला असून त्याच्या गळ्याला ५० टाके पडल्याची घटना घडली.फलटण शहरातील फलटण-लोणंद रोडवर असलेल्या स्मशानभूमी परिसरात चायनीज मांजामुळे एका ३५ वर्षांच्या तरुणाचा गळा चिरल्याची घटना घडली. उमेश हरी चव्हाण असे जखमी तरुणाचे नाव आहे.उमेश हरी चव्हाण (३५) दुपारी वडजल गावावरून फलटणकडे येत होते.दुपारी तीनच्या सुमारास फलटण स्मशानभूमी परिसरातून रस्त्याने जात असताना उमेश हरी चव्हाण यांच्या गळ्याला चायनीज मांजा अडकून त्यांचा गळा चिरला गेला.चायनीज मांजामुळे गळा चिरल्यामुळे उमेश पूर्णपणे रक्ताने माखलेले होते. काही केल्याने रक्त थांबत नव्हते. त्यामुळे त्यांना फलटण येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.त्यांच्या गळ्याला ५० टाके टाकण्यात आले. दरम्यान, एकीकडे पोलिसांनी काही द्कानदारांवर चायनिज मांजा विक्री प्रकरणी कारवाई केली असली तरी शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी चायनीज मांजा विक्री होत असल्याचे दिसत आहे.शहरात अनेक मुख्य वर्दळ असणार्या रस्त्यावर व इतर गर्दीच्या ठिकाणी चायनीज मांजा धोकादायकपणे लोंबत असतात.चायनीज मांजा खरेदी व विक्रीबाबत कायद्याची व कारवाईची भीती दुकानदार व उत्साही तरुणांना दिसत नाही.याबाबत पोलीस कारवाई कडकपणे होत नसल्याने सामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त करत चायनीज मांजा विकणार्या दुकानदारांसह उत्साही तरूणांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पोलादपूरमधील सलून व्यावसायिकांना मदत

पोलादपूर - शहरातील नाभिक समाज सेवा संघाचे सचिव आदेश बुरूणकर यांच्या सलूनमध्ये शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय नाभिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलादपूर तालुक्यातील सलून व्यावसायिकांना मदतीचे वाटप केले. यावेळी पोलादपूर नाभिक समाजाचे अध्यक्ष विजय ग.पवार तसेच राष्ट्रीय नाभिक संघटनेचे पदाधिकारी अरूण जाधव व वैभव शेट्टे यांनी कृष्णा एकनाथ भाकरे यांच्या स्मरणार्थ सहाय्यपूर्ण भेट दिली.याप्रसंगी रायगड नाभिक तरूण संघाचे सचिव डॉ. अनंत खराडे, माणगाव तालुका सल्लागार सुरेश यादव, रायगड जिल्हा नाभिक संघ सदस्य दिलीप जाधव, सामाजिक कार्यकर्ते सतीश बडे,माणगाव तालुका उपाध्यक्ष विलास यादव, मयूर यादव आदी पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सलून व्यावसायिकांना व्यवसायाचे संपूर्ण संच असलेल्या मदतीचे वाटप केले.

एल्प्रो इंटरनॅशनल लिमिटेड

नों. कार्यालय: १७ वा मजला, निर्मल बिल्डिंग, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१ सीआयएन: एल५१५०५एमएच१९६२पीएलसी०१२४२५

जुन ३०, २०२१ रोजी संपलेली तिमाहीसाठी अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.	तपशील	अलिप्त	अलिप्त	अलिप्त	अलिप्त
क्र.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१३१६.५६	२०७८.५८	११५०.४२	६३१५.३२
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	₹0.0₹	६९.३२	९०.६९	४९४.७६
¥	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	३०८.०३	६९.३२	९०.६९	४९४.७६
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	२७२.६५	३५०.७२	९०.६९	७०२.६१
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	२१२.८३	886.88	३५९.४९	१६४२.८५
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १ प्रत्येकी)	१६९४.७९	१६९४.७९	१६९४.७९	१६९४.७९
9	राखीव मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवलेली राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	२२१३८.९१	२१८८६.४६	२०१८५.९७	२१८८६.४६
C	प्रति भाग प्राप्ती (रु. १/- प्रत्येकी) (अवार्षिक)*				
	१. मुलभूत : (रु. त)	0.88	0.28	0.04	०.४१
	२. सौम्यिकृत : (रु. त)	0.8६	0.28	0.04	٥.४१

अ.	तपशील	एकत्रित	एकत्रित	एकत्रित	एकत्रित
鋉.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१३१६.५६	२०७८.५८	११५०.४२	६३१५.३
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	३०८.०३	६९.३२	९०.६९	४९४.७१
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(१३५२.८८)	७३१.७७	५४९.६६	१७५४.५९
γ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(१३८८.२६)	१०२४.८८	५४९.६६	१९७४.१
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१३१४.९७)	१२१०.१२	९०६.६४	३०४३.७९
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १ प्रत्येकी)	१६९४.७९	१६९४.७९	१६९४.७९	१६९४.७'
O	राखीव मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवलेली राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	१४१४१.३७	१५४१६.७१	१२८६२.४३	१५४१६.७
۷	प्रति भाग प्राप्ती (रु. १/- प्रत्येकी) (अवार्षिक)*				
	१. मुलभूत :	(٥.८२)	0.50	0.37	१.१۱
	२. सौम्यिकृत :	(٥.८२)	0.50	0.32	9.8

सेबी (लिस्टिंग ॲन्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसमध्ये दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्पांच्या तपशीलवार विवरणाचा उतारा वर देण्यात आला आहे. तिमाही वित्तीय निष्कर्पांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजेसची वेबसाईट (www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

दिपक कुमा

सिम्प्लेक्स कास्टिंग्ज लिमिटेड

(सीआयएन : एल२७३२०एमएच१९८०पीएलसी०६७४५९)

नों. कार्यालय: ६०१/६०२ ए, फेअर लिंक सेंटर, ऑफ अंधेरी लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३,

फोन क्र.: ०२२-४००३४७६८, । फॅक्सः ०२२-४००३४७६८ । ईमेल आयडी: cs@simplexcastings.com। वेबसाईट: www.simplexcastings.com ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.	तपशील	ोल अलिप्त				एकत्रित				
क्र.			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
		३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	39.03.7079	
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१८४९.०८	४००६.९४	६६६.७५	८२८१.५८	१८५४.१९	४०१७.७५	१२७३.५५	८९१९.४५	
2	अपवादात्मक बाबी आणि करपूर्व									
	प्रवर्तनातून निव्वळ नफा/(तोटा)	१२.६५	६१७.६९	(३९०.७३)	(११३.३३)	१७.०२	६२७.५०	(३८६.९८)	(१०९.४४)	
ş	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	१२.६५	६१७.६९	(३९०.७३)	१४६.६७	१७.०२	६२७.५०	(३८६.९८)	१५०.५६	
γ	कालावधीसाठी करोत्तर निञ्चळ नफा /(तोटा)	५.२८	४२८.७४	(२८२.०३)	१०१.०३	९.६५	४३९.६३	(२७८.२८)	१०६.००	
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक									
	उत्पन्न (नफा/(तोटा) आणि कालावधी-									
	साठी इतर सर्वसमावेशक उत्पन्न धरून)	۷.٩٥	४२७.९८	(२७८.५६)	१४९.३५	१२.४७	७১.১६४	(२७४.८१)	१५४.३२	
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल	६१३.१२	६१३.१२	६१३.१२	६१३.१२	६१३.१२	६१३.१२	६१३.१२	६१३.१२	
	(शेअर ची दर्शनी किंमत दाखवावी)	१०.००	१०.००	१०.००	१०.००	१०.००	१०.००	१०.००	१०.००	
Q	इतर इक्विटी				३९३६.७१				३९२९.९२	
L	प्रत्येकी रु. १०/- च्या प्रति समभाग									
	प्राप्ती (अवार्षिक) :									
	(ए) मुलभूत	0.08	६.९९	(४.६०)	१.६५	०.१६	७.१७	(४.५४)	१.७३	
	(बी) मौम्यिकत	0.08	F 99	(x E0)	9 5 6	0.95	10 910	(x 6x)	9 103	

१) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकवायरमेंटम्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपर्ण विवरण स्टॉक एक्स्वेंजची वेबसाईट www bseindia com तसेच कंपनीची वेबसाईट www si

२) वरील निष्कर्ष १४ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकीत केले आणि संचालक मंडळाने बैठकीत ते मंजुर केले

सिम्प्लेक्स कास्टिंग्ज लिमिटेडसार्ठ

दिनांक : १४.०८.२०२१

सही / -संगीता केतन शाह

डब्ल्यू. एच. ब्रॅडी अँड कंपनी लिमिटेड

सीआयएन क्र.: एल१७११०एमएच१९१३पीएलसी०००३६७ नोंदणीकृत कार्यालयः 'ब्रॅडी हाऊस', ४था मजला, १२-१४ वीर निरमन रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१, दुरध्वनी : (०२२) २२०४८३६१-६५, फॅक्स : (०२२) - २२०४१८५५, ई-मेल : bradys@mtnl.net.in, वेबसाईट: www.whbrady.in

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा (अलिप्त आणि एकत्रित) उतारा

(ईपीएस सोडून रु. लाखात)

			अलिप्त				एकत्रित			
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		
		३०.०६.२०२१	39.03.7079	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१	३०.०६.२०२१	39.03.7079	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१	
		लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४५७.२८	६११.२५	५०१.३३	२,०४२.३२	१,१२४.८३	१,५७६.९०	८७३.९६	५,३५७.४८	
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)									
	(कर, अपवादात्मक बाबीपूर्व)	११.९१	8८.००	९४.१६	२५४.८६	९८.९५	१३९.५५	९७.६२	५६२.१	
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)									
	(अपवादात्मक बाबीनंतर)	११.९१	8८.००	९४.१६	२५४.८६	९८.९५	१३९.५५	९७.६२	५६२.१	
Х	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)									
	(अपवादात्मक बाबीनंतर)	८.९५	३४.६७	८२.११	२०८.१८	७२.६७	१४७.३४	८४.९२	402.08	
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि									
	इतर सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात)									
	समाविष्ट)	३७.६४	७४.३३	९६.००	२८४.५०	१०१.३६	१९७.२९	९८.८३	५८८.६९	
ξ	समभाग भांडवल	२५५.००	२५५.००	२५५.००	२५५.००	२५५.००	२५५.००	२५५.००	२५५.००	
G	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव									
	(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)		0	0	३,३२७.२५	0	٥	0	३८०२.२८	
۷	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडित आणि खंडित परिचालनासाठी)								१९.६९	
	मूलभूत (रु.)	0.34	१.३६	३.२२	८.१६	२.८५	4.66	3.33		
	सौम्यिकृत (रु.)	0.34	१.३६	3.22	८.१६	२.८५	4.9८	3.33	१९.६९	

- (i) वरील निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत अधिसूचित इंडियन अकाऊंटिंग स्टँडर्डस् (इंड एएस) सह एकत्र वाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस्) रूल्स, २०१५ व कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस्) रूल्स २०१६ नुसार बनवले आहेत.
- (ii) 🛾 ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि १४ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केले. ते वैधानिक लेखापरीक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन करण्याअधीन होते.
- (iii) ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष बीएसई लिमिटेड ची वेबसाईट (www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.whbrady.in) वर उपलब्ध आहेत.
- iv) ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीची आकडेवारी ही ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेले वर्ष आणि ३१ डिसेंबर, २०२० दरम्यानचा फरक आहे.
- (v) कंपनी वित्तीय निष्कर्षांवर कोव्हीड–१९ शी संबंधित साथीतून उद्भवणाऱ्या शक्य त्या परिणामांचा विचार केला आहे. ह्या साथीमुळे जागतिक आर्थिक स्थितीवर होऊ शकणाऱ्या भावी अनिश्चिततांशी संबंधित गृहितके बनवण्यांत कपंनीने ह्या वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखे रोजीस माहितीचे अंतर्गत व बाह्य स्रोत व आर्थिक अंदाज वापरले. कंपनीने वापरलेल्या गृहितकांवर संवेदना विश्लेषण केले आणि चालू अंदाजांच्या जोरावर अपेक्षा आहे की, कोणतेही मोठे परिणाम होणार नाहीत.
- vi) दिनांक ३० नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या सेबी सर्क्युलर सीआयआर/सीएफडी/सीएमडी/१५/२०१५ मधील वरील निष्कर्षांचा उतारा हा दिनांक ५ जुलै, २०१६ रोजीचे सेबी सर्क्युलर इंड
- एएस आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या परिशिष्ट ॥। (डिव्हीजन ॥। च्या आवश्यकतेच्या अनुपालनात सुधारण्यात आली आहे (vii) चालू कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्यासाठी आवश्यकतेनुसार मागील कालावधी वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत आणि पुनर्वर्गीकृत केली आहे.

ठिकाण : मंबर्ड दिनांक : १४.०८.२०२१

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००१७४७९६

ब्रिजेश्वरी टेडिंग ॲण्ड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड

नोंदणी. कार्यालय : ४०६, डायमंड प्लाझा, ३९१, डॉ. डी. बी. मार्ग, मुंबई-४०० ००४, महाराष्ट्र, भारत दूर.: +९१ २२ २३८६१६७२, ईमेल: shekharsssanghai@gmail.com, फॅक्स: +९१ २२ २३८०५८७० ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

				(रु. लाखांत
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
क्र.		३०-०६-२०२१	30-08-2020	39-03-2079
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२.८१	३.८१	१३.४९
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी #)	१.५४	0.98	4.23
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर #)	१.५४	0.98	4.23
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर #)	१.३०	०.७६	४.४१
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	0.00	0.00	१०.८१
ξ	समभाग भांडवल	१००.००	१००.००	१००.००
૭	मागील वर्षाच्या ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	0	0	0.00
6	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अनन्यसाधारण बार्बीपश्चात)			
	मूलभूत :	0.83	٥.٥٥	۰.۷۷
	सौम्यिकृत :	0.83	٥.٥٥	٥.٧٧

वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना पुनर्विलोकित करून संचालक मंडळाने नोव्हेंबर ११, २०१९ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत अभिलिखित केले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ नुसार वरील निष्कर्षांचे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांन त्यति महिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिम्क्लोजर तिकवायरमेंटस्) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या तिमाही आर्थिक निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही आर्थिक निष्कर्षांचे तपशीलवार विवरण कंपनीची वेबसाईट

(www.poloqueen.com) आणि स्टॉक एक्स्चेंजेसची वेबसाईट (www.bseindia.com आणि www.msei.in) वर उपलब्ध आहे. बिजेश्वरी टेडिंग ॲण्ड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड च्या

ठिकाण : मुंबई दिनांक : १४ ऑगस्ट, २०२१

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड

all Carco logistics ltd.

संचालक (डीआयएन : ०००४८८२२

(सीआयएन: एल६३०१०एमएच२००४पीएलसी०७३५०८) **नोंद. कार्यालय** : ६वा मजला, अवश्य हाऊस, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रुझ (पू.) मुंबई-४०० ०९८

फोन क्र.: +९१ २२ ६६७९ ८१०० वेबसाईटः www.allcargologistics.com ईमेलः investor.relations@allcargologistics.com

THE AV VASHYA GROUP

शेखरकुमार संघई-

३० जून, २०२१ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
क्र.	तपशील	३० जून, २०२१	३१ मार्च, २०२१	३० जून, २०२०	३१ मार्च, २०२१
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	उत्पन्न				
ए	प्रवर्तनातून उत्पन्न	३,४४,९२५	३,३४,९३१	२,०७,७५५	१०,४९,८१०
बी	इतर उत्पन्न	९८९	१,०७६	१,६०६	५,५३0
	एकूण उत्पन्न (ए+बी)	३,४५,९१४	३,३६,००७	२,०९,३६१	१०,५५,३४५
?	करपूर्व आणि अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्व परंतु सहयोगी व संयुक्त उपक्रमाच्या नफ्याच्या हिश्श्यानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	? ३,३९६	९,६७०	३,६४७	२६,४४१
ş	करपूर्व आणि अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात परंतु सहयोगी व संयुक्त उपक्रमाच्या नफ्याच्या हिश्श्यानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	१७,८७५	१,५५२	३,२९७	१५,९०८
8	करपश्चात आणि अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात परंतु सहयोगी व संयुक्त उपक्रमाच्या नफ्याच्या हिश्श्यानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	१०,५८३	५९१	२,९८२	९,५११
ч	कर, नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट आणि सहयोगी आणि संयुक्त उपक्रमाकडून नफ्याचा हिस्सापश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा	99,670	५,३७१	४,७९३	१७,२९०
Ę	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट) भागधारकांना देय	१३,३ १८	४,०९२	६,२७२	१७,७०८
હ	समभाग भांडवल	४,९१४	४,९१४	४,९१४	४,९१४
۷	राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)				२,२३,४४०
9	प्रती समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी) (तिमाहीकरिता अवार्षिकीकृत) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)				
	१. मूलभूत	8.99	२.१९	१.९५	9.08
	२. सौम्यिकृत	8.99	7.88	१.९५	७.०४

१. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण १३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकीत केले आणि संचालक मंडळाने केले. सुधारित सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ च्या आवश्यकतांनुसार वैधानिक लेखापरीक्षकांनी

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या तरतुदीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाने यथायोग्य मंजूर केलेल्या ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांची ठळक आकडेवारी खालीलप्रमाणे

ı	अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
ı	क्र.	तपशील	३० जून, २०२१	३१ मार्च, २०२१	३० जून, २०२०	३१ मार्च, २०२१
ı			(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
ı	१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	७०,१५६	६९,७११	३७,४९५	१,९७,०४३
ı	2	कर पूर्व आणि अपवादात्मक बाबीपूर्व नफा	२४,७५३	१,४१८	९,४५३	२०,२५५
ı	ş	करोत्तर आणि अपवादात्मक बाबीपश्चात नफा/(तोटा)	२४,९६२	१,३९५	९,४६५	१९,१३५
1	1					

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीची आकडवारी ही ३१ मार्च, २०२१ रोजी पर्यंत संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संबंधातील लेखापरीक्षित आकडेवारी आणि मर्यादित पुनर्विलोकना अधीन असलेल्या त्या वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाही अखेरची तारीख असलेल्या ३१ डिसेंबर, २०२० पर्यंतच्या अलेखापरीक्षित प्रकाशित तारखेपर्यं वर्षाच्या आकडेवारी दरम्यानची तौलनिक आकडेवारी आहे.

٧.	तपशील	संपलेली तिमाही ३० जून, २०२१	संपलेली तिमाही ३१ मार्च, २०२१	संपलेली तिमाही ३० जून, २०२०	संपलेले वर्ष ३१ मार्च, २०२१		
	इतर उत्पन्नात संपूर्ण मालकीच्या उपकंपन्या व सहयोगी यांच्याकडून लाभांश	२०,३१५	_	७,६५३	१५,३०२		
4. 3	. ३० जन, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अपवादात्मक बार्बीमध्ये पढील बार्बीचा समावेश आहे :						

३१ मार्च, २०२१ ३० जून, २०२१ | ३१ मार्च, २०२१ ३० जून, २०२० जमीनीच्या विक्रीतन नफा 9,947 न्यायालय आदेशाने स्थापित हक्कदारी म्हणून आधीच्या वर्षाचा कंटेनरे फ्रेट स्टेशन महसूल वर्षाचा कंटेनर फ्रेट स्टेशन महसल 3.642 सेवेरंज प्रदान (परताव्या तरतुर्दीच्या निव्वळ) (४९८) दावे येणी आणि अग्रिमांसाठी तरतूद (809) (३५०) (७५७) विकीसाठी मत्तांच्या रास्त मुल्यावर तोटा (७.७११) (8.00%) ४,४७९ (८,११८) (१०,५३३)

०८ नोव्हेंबर, २०१९ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) ची मंजुरी आणि अन्य आवश्यव मंजुरीच्या अधीन कंपनी शी हिंदुस्तान कार्गो लिमिटेड (कंपनीच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी) व त्यांचे संबंधित भागधारक यांच्या कंपनी अधिनियम, २०१३ च्य कलम २३० ते २३२ अन्वये एकत्रिकरणाची योजना (अंतर्लयनाने विलिनीकरण) मंजर केली. सदर योजनेची अंतिम सनावणी आणि मंजरी नामदार एनसीएलटी तिमाही अखेरी नंतर पूर्ण केली तथापि, अंतिम आदेश, प्राप्त होणे प्रलंबित असल्याने चालू वित्तीय विवरणांत विलिनीकरणास परिणाम स्वरुप दिलेले नाही.

ह्या वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेस ग्रुपने सदर तारखेस उपलब्ध अंतर्गत आणि बाह्य माहिती विचारात घेऊन आणि शक्य तितकी व्याप्ती पाहून विद्यमान आणि अ-विद्यमान मालमत्तांच्या धारण मूल्यावर कोव्हीड-१९ साथरोगातून उदभवू शकेल अशा परिणामांचा आढावा घेतला आहे. वरील विश्लेषण आणि वापरलेली गृहितके या आधारे ग्रुपला विश्वास आहे की, ह्या मत्तांची धारण मूल्ये वसुली योग्य असून पुरेशी तरलता उपलब्ध आहे. ह्या वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या . तारखेसच्या अंदाजापेक्षा कोव्हीड–१९ साथरोगाचे परिणाम वेगळे असू शकतात आणि भविष्यातील आर्थिक स्थितीवरील कोणत्याही मोठ्या बदलांवर ग्रुप बारिक लक्ष ठेवन आहे.

ग्रुप गती लिमिटेडची एक उपकंपनी आणि तिच्या स्टेप डाऊन उपकंपन्यांच्या संबंधात खालील घटना ए) तिमाही अखेरीच्या नंतर गती लिमिटेड ने (i) प्रवर्तक म्हणून गती लिमिटेड, (ii) एक गुंतवणुकदार म्हणून मंडला कॅपिटल एजी लिमिटेड, आणि (iii) एक कंपनी म्हणून गती कौसर ह्या संविदे अधीन पक्षकारांमध्ये शेअर परचेस ॲग्निमेंट (''एसपीए') करून तिची उपकंपनी गती कौसर इंडिया लिमिटेड (''गती कौसर'') मधील त्यांच्या ६९.७९% हिस्सा विकला. त्यानुसार १४ जुलै, २०२१ पासून गती कौसर ही गतीची उपकंपनी असणे बंद झाले.

बी) ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठी गती लिमिटेड ची उपकंपनी गती किंटेत्सु एक्स्प्रेस प्रा. लि. (जीकेईपीएल) चे सध्याचे डेप्युटी मॅनेजीग डायरेक्टर व माजी कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) यांना प्रदान केलेले व्यवस्थापकीय परिश्रमिक कंपनी अधिनियम, २०१३ च्या शेड्युल सहवाचत कलम १९७ मधील विहित मर्यादेपेक्षा रू. २७५ लाखांनी जास्त होते. जास्तीच्या पारिश्रमीकाला माफी मिळण्यासाठी आवश्यक संमती मिळाली आहे कंपनीच्या संचालक मंडळाने ११ जून, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ व अन्य प्रयोज्य तरतुर्दीन्वरे

विलिनीकरणाच्या योजनेला त्यांची संमती दिली त्याद्वारे राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाची मंजुरी आणि अन्य आवश्यक परवानग्यांच्या अधीन राहन मिरर शेअर होल्डींगच्या आधारे एक कार्यरत कंपनी तत्वावर अवश्य सीसीआय लॉजिस्टीक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या तिच्या संयक्त उपक्रम मंडळाचा काँटॅक्ट लॉजिस्टीक्स व्यवसाय कंपनीची एक संपूर्ण मालकीची उपकंपनी आवश्यक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे नाव साऊथ एशिया टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड) कडे

कंपनीने तिच्या २१ जुलै, २०२१ च्या पत्राद्वारे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ डंडिया लिमिटेड (''स्टॉक एक्स्चेंजेस'') ला कळवले की तिला प्रवर्तक आणि गटाचे सदस्य असलेल्या श्री. राशी किरण शेट्री, टॅलेंटोस एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि अवश्यक होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने इंगा व्हेचर्स प्रायव्हेट लिमिटेड कडून इनिशियल पब्लिक अनाऊन्समेंट प्राप्त झाली आहे, ज्या मध्ये त्यांनी पुढील बाबींसाठी प्रक्रिया पुन्हा सुरु करून त्यांच हेतु व्यक्त केला आहे की. (ए) एकतर व्यक्तीगत/एकत्रितपणे किंवा प्रवर्तक गटाच्या अन्य सदस्यांसह एकत्र येऊन सार्वजनिक भागधारकांनी जे धारण केले आहेत ते प्रत्येकी भा.रु. २/- च्या दर्शनी मुल्याचे कंपनीचे संपूर्ण भरणा झालेले सर्व शेअर्स संपादित करणे, आणि (बी) त्या परिणामी सेबी (डिलीस्टींग ऑफ इक्विटी शेअर्स) रेग्युलेशन्स, २०२१ (''डिलिस्टींग रेग्युलेशन्स) च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या बाबतीत सध्या जेथे समभाग सूचिबद्ध आहेत. त्या बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ह्या स्टॉक एक्स्चेंजेस मधून समभागांची सूचिबद्धता स्वेच्छेने काढून घेणे.

त्या परिणामी. कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या ६ ऑगस्ट. २०२१ रोजी झालेल्या बैठकीत डिलिस्टिंग, प्रस्ताव मंजर केला आणि डिलीस्टिंग रेम्बलेशन नसार टपाल मतदानामार्फत विशेष ठरावाच्या स्वरुपात कंपनीच्या भागधारकांची मंजुरी मिळवून सूचिबद्धता काढून घेण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे ठरवले. डिलिस्टिंग प्रस्तावाची आधार भूत किंमत प्रति शेअर रु. १४८.०१ आहे, जी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सबस्टॅन्शीअल ॲक्विझिशन ऑफ शेअर्स अँढ टेकओव्हर्स) रेग्यलेशन्स, २०११ च्या रेग्यलेशन ८ सहवाचत डिलिस्टिंग रेग्यलेशन्सच्या रेग्यलेशन २०(२)ला अनुसरून ठरवली आहे

चालू तिमाहीत शुक्रवार, ११ जून, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाच्या मंजुरीनुसार कंपनीने सुधारित सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्स्यु ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१८ (''सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स'') च्या चॅप्टर ख नुसार प्रेफरेन्शीअल इश्श्य बेसिस वर वर्गणीकत केले आणि तिची उपकंनी गती लिमिटेडने एकुण रु. १.००० लाख रकमेचे प्रति समभाग रु. ९५.७५/ – च्या अधिमृल्या प्रति समभाग रु. ९७.७५ च्या किमतीस प्रत्येकी रु. २ च्या दर्शनी मूल्याचे १०,२३,०२० समभाग (''समभाग'') वाटप केले आणि गती लिमिटेडची प्रवर्तक असल्याने रु. ७,००० लाख एकूण रकमेस वॉरंटसच्या वाटपाच्या तारखेपासून १८ (अठरा) महीने कालावधीत प्रत्येक इविवटी वॉरंट साठी प्रति समभाग र ९५.७५/– च्या अधिमूल्याने गती लिमिटेडच्या प्रत्येकी रु. २/– च्या दर्शनी मूल्याच्या १८(एक) समभाग साठी हक असल्याने वाटप केले जाणाऱ्या कंपनी सह प्रति इक्विटी वॉरंट रु. ९७.७५/- च्या किंमतीस ७१,६१,१२० इक्विटी वॉरंटस् जारी केले. परिणामी, गती लिमिटेड मधील कंपनीची भागधारणा गती लिमिटेडच्य वाढीव संपूर्ण भरणा झालेल्या समभाग भांडवलाच्या ४७.३०% वाढली आणि संपूर्ण सौम्यिकृत वेसिसवर ती ५०.२०% (इक्विटी वॉरंटसचे रुपांतरण झाल्यानंतर आहे. पढे. कंपनीने तिमाही मध्ये समोरून २५% इक्विटी वॉरंट्स रकम प्रदान केली आणि उर्वरित ७५% रकम वॉरंट्रुपांतर पर्याय वापरल्यावर प्रदान केली जाईल काही पूर्व-अटींची पूर्तता करण्याधीन रु. १०२ कोटी एकूण मोबदल्यांत बियाँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड मधून तिची संपूर्ण मालकीची उपकंपनी कडून स्पीडी

मल्टीमोस लिमिटेड मधील ८५% समभाग हिस्सा संपादित करण्यास कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटम) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्वेंजेस कडे साद् केलेल्या तिमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीचे रोखे जेथे सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.allcargologistics.com) वर उपलब्ध आहे

संचालक मंडळाच्या वतीने आणि सार्ठ ऑलकार्गो लॉजिस्टीक्स लिमिटेड

शशिकरण शेट्टी

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन : ०००१२७५४)

NVOCC | CFS | PROJECT & ENGINEERING SOLUTIONS CONTRACT LOGISTICS | LOGISTICS PARK

डब्ल्यू. एच. ब्रॅडी अँड. कं. लि. साती tegrated Logistics Solutions पवन जी. मोरारक Designed with Ingenuity. Delivered across the Globe

दिनांक : १३ ऑगस्ट, २०२१